

Date: February 13, 2021

To,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001
Scrip Code: 507300

Dear Sir/Madam,

Sub: Submission under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing a copy of Newspaper advertisement published in The Free Press Journal and Navshakti on Saturday, February 13, 2021 wherein extract of Statement of Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020 is published.

Kindly take the same on records.

Thanking you,

For The Ravalgaon Sugar Farm Limited

Nihal Doshi

**Executive Director & CFO** 

DIN: 00246749

### **FUTURISTIC SECURITIES LIMITED** CIN: L65990MH1971PLC015137

Regd. Off: 202, Ashford Chambers, Lady Jamshedji Road, Mahim (West), Mumbai-400 016 Tel.: 022 24476800, Fax: 022 24476999

Email: futuristicsecuritieslimited@yahoo.in Website: www.futuristicsecurities.com Extract of Unaudited Financial Result for the Quarter and Nine Months ended December 31, 2020

		(Rs. In Lacs)	Except EPS
Particulars	Quarter ended December 31, 2020	Nine Months ended December 31, 2020	Quarter ended December 31, 2019
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
Total income from operations (net)	2.14	5.95	3.36
Net Profit for the perriod before tax	-0.44	-3.10	0.95
Net Profit/(Loss) for the period After tax	-0.44	-3.10	0.95
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-47.11	-47.11	-40.78
Equity Share Capital (face value of Rs.10 each	195.00	195.00	195.00
Earning per share of Rs. 10 each (not annualised)			
Basic	-0.03	-0.16	0.05
diluted	-0.03	-0.16	0.05

1) The above Unaudited Quartely Financial Result duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors in its meeting held on February 12, 2021. The Statutory Auditors of the Company have carrried out Limited Review as required under SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and the related report is being submitted to the concerned stock exchange.

2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Besult filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Result are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

> By Order of the Board Sd/ PRADEEP JATWALA DIRECTOR

HINDUSTAN APPLIANCES LIMITED.

REGD. OFFICE: 1301, 1311 FLOUR, 10WER -9, PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel .022-3003 6565 CIN No .: L18101MH1984PLC034857 | E Mail : info.roc7412@gmail.com

	Statement of Standalone and consolidated unaudited Financial Results for the quarter/Nine months ended 31/12/2020											
	Particulars	Three months ended on (31/12/2020)	Year to date (31/12/2020)	Three months ended on (31/12/2019)	Three months ended on (31/12/2020)	Year to date (31/12/2020)	Three months ended on (31/12/2019)					
			Standalone			Consolidated						
	(Refer Notes Below)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)					
1	Total income from operations (net)	11.98	35.95	13.90	11.98	35.95	13.90					
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62					
3	Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62					
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62					
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	5.52	13.12	5.62	5.52	13.11	5.62					
6	Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each)	998.88	998.88	998.88	998.88	998.88	998.88					
7	Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	-		-								
8	Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations) (a) Basic (b) Diluted	0.06 0.06	0.13 0.13	0.06 0.06	0.06 0.06	0.13 0.13	0.06 0.06					

### NOTE:

II-10

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/Nine month ended 31.12.2020 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website www.hindustan-appliances.in

> FOR HINDUSTAN APPLIANCES LIMITED SUNIL HIRJI SHAH DIRECTOR DIN No. 02775683

# Vibrant Gi bai

Place: Mumbai

Date: 12.02.2021

### **VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED**

PLACE .: MUMBAI

DATED: 12/02/2021

Registered Office: 202-Tower A, Peninsula Business Park, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, Maharashtra, India. Website: www.vibrantglobalgroup.com; (e): investor@vibrantglobalgroup.com; CIN: L65900MH1995PLC093924

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

V recipal											
		Stan	dalone					Conso	lidated		
1	Quarter end	.ed	Nine mon	ths ended	Year ended	Quarter ended			Nine mon	ths ended	Year ended
31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20	31-Dec-20	30-Sep-20	31-Dec-19	31-Dec-20	31-Dec-19	31-Mar-20
Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
482.14	358.94	8.55	1,397.12	53.82	73.92	5,650.04	1,866.52	2,653.79	11,853.48	15,676.67	19,875.36
427.33	304.53	(377.72)	1,233.67	(1,289.50)	(2,312.29)	1,253.28	303.82	(401.69)	1,926.33	(1,330.78)	(2,553.31)
396.84	286.34	(342.96)	1,145.72	(1,167.15)	(2,128.27)	1,258.39	263.98	(383.59)	1,882.67	(1,208.80)	(2,464.78)
396.82	286.31	(342.96)	1,145.64	(1,167.15)	(2,128.37)	1,259.56	268.12	(383.71)	1,886.20	(1,209.55)	(2,460.07)
2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.74	2,290.35	1,720.71	1,720.71	2,290.35	1,720.71	1,720.71
1.73	1.25	(1.50)	5.00	(5.10)	(9.29)	5.55	1.57	(2.26)	8.32	(7.05)	(14.19)
	31-Dec-20 Unaudited 482.14 427.33 396.84 396.82 2,290.74	31-Dec-20 30-Sep-20 Unaudited Unaudited 482.14 358.94 427.33 304.53 396.84 286.34 396.82 286.31 2,290.74	Quarter ended         31-Dec-20       30-Sep-20       31-Dec-19         Unaudited       Unaudited       Unaudited         482.14       358.94       8.55         427.33       304.53       (377.72)         396.84       286.34       (342.96)         396.82       286.31       (342.96)         2,290.74       2,290.74       2,290.74	31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited           482.14         358.94         8.55         1,397.12           427.33         304.53         (377.72)         1,233.67           396.84         286.34         (342.96)         1,145.72           396.82         286.31         (342.96)         1,145.64           2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74	Quarter ended         Nine months ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited           482.14         358.94         8.55         1,397.12         53.82           427.33         304.53         (377.72)         1,233.67         (1,289.50)           396.84         286.34         (342.96)         1,145.72         (1,167.15)           396.82         286.31         (342.96)         1,145.64         (1,167.15)           2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74	Quarter ended         Nine months ended         Year ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Mar-20           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Audited           482.14         358.94         8.55         1,397.12         53.82         73.92           427.33         304.53         (377.72)         1,233.67         (1,289.50)         (2,312.29)           396.84         286.34         (342.96)         1,145.72         (1,167.15)         (2,128.27)           396.82         286.31         (342.96)         1,145.64         (1,167.15)         (2,128.37)           2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74	Quarter ended         Nine months ended         Year ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Mar-20         31-Dec-20           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited           482.14         358.94         8.55         1,397.12         53.82         73.92         5,650.04           427.33         304.53         (377.72)         1,233.67         (1,289.50)         (2,312.29)         1,253.28           396.84         286.34         (342.96)         1,145.72         (1,167.15)         (2,128.27)         1,258.39           396.82         286.31         (342.96)         1,145.64         (1,167.15)         (2,128.37)         1,259.56           2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74	Quarter ended         Nine months ended         Year ended         Quarter ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-19         31-Mar-20         31-Dec-20         30-Sep-20           Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited         Unaudited           482.14         358.94         8.55         1,397.12         53.82         73.92         5,650.04         1,866.52           427.33         304.53         (377.72)         1,233.67         (1,289.50)         (2,312.29)         1,253.28         303.82           396.84         286.34         (342.96)         1,145.72         (1,167.15)         (2,128.27)         1,258.39         263.98           396.82         286.31         (342.96)         1,145.64         (1,167.15)         (2,128.37)         1,259.56         268.12           2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.74         2,290.35         1,720.71	Quarter ended         Nine months ended         Year ended         Quarter ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-20	Quarter ended         Nine months ended         Year ended         Quarter ended         Nine months           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-20 <td>Quarter ended         Nine months ended         Year ended         Quarter ended         Nine months ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-19         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Dec-</td>	Quarter ended         Nine months ended         Year ended         Quarter ended         Nine months ended           31-Dec-20         30-Sep-20         31-Dec-19         31-Dec-19         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Dec-20         31-Dec-19         31-Dec-

1) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company (www.vibrantglobalgroup.com).

> ON BEHALF OF BOARD OF DIRECTORS FOR VIBRANT GLOBAL CAPITAL LIMITED

VINOD GARG MANAGING DIRECTOR DIN: 00152665

Place: Mumbai

Dated: February 12, 2021

### MADHUSUDAN SECURITIES LIMITED

CIN: L18109MH1983PLC029929 REGD. Office: 37 National Storage Building, Plot No. 424-B, Nr Johnson & Johnson Building, S.B. Road, Mahim (w), Mumbai 400 016.

	EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL F	ESULTS F	OR THE Q	UARTER E	NDED 31s	t DECEME	TRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2020								
SI			Quarter Ende	d	Nine Mon	Year Ended									
No	I PARTICITIARS	31.12.2020 Unaudited	30.09.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.12.2020 Unaudited	31.12.2019 Unaudited	31.03.2020 Audited								
1	Total Income From Operations (Net)	4,37,006	-	3,000	4,37,006	4,810	4,000								
2	Net Profit / (Loss) For the period before tax	1,46,756	(2,54,978)	(1,95,787)	(6,14,615)	(7,96,618)	(12,48,690)								
3	Net Profit / (Loss) For the period after tax	1,46,756	(2,54,978)	(1,95,787)	(6,14,615)	(7,96,618)	(12,48,690)								
4	Total Comprehensive Income for the period	74,857	57,063	8,364	1,35,528	13,150	(2,229)								
5	Equity Share Capital *	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400	2,55,26,400								
6 7	Reserves (Excluding Revaluation Reserve As Shown in The Balance Sheet Of Previous Year) Earings Per Share for continuing and discontinued	-		_		-	8,36,04,639								
	operations (Face Value of Rs.10/- Each) Basic: Ditted:	0.09 0.09	(/	(0.07) (0.07)	(0.19) (0.19)	(0.31) (0.31)	(0.49) (0.49)								

- Notes: The above unaudited financial Results for the quarter ended 31st December, 2020 were reviewed by the Audit Committee and approved by the
- Board of Directors at their Meeting held on 12th February, 2021. The income of Company comprises of trading in securities and accordingly there are no reportable segments.
- Income Tax provision, if any, shall be made at the year end. 4\* The 61,42,847 equity Shares of Rs.10/- each issued as part consideration other than cash to Primus Retail Pvt Ltd. for Business Transfer Agreement (BTA) dated 04/02/2011, had been restrained for transfer of its Brand & Business by the Hon'ble High Court, Hence, due to non perofrmance by Primus Retail PVt Ltd. of their obligation, BTA Agreement stands cancelled and the shares issued are foreited by the Company which shall be reissued after statutory approvals from respective authorities & Compliance in due course.
- Figures of the previous year/periods have been re-arranged / regrouped, whenever considered necessary

Place : Mumbai Dated: 12.02.202

For & on behalf of the Board Chairman / Director



## KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LIMITED

Regd. Office: Oriental House, 7, Jamshedji Tata Road, Churchgate, Mumbai 400 020. Email: headoffice@kesarinfra.com, Website: www.kesarinfra.com CIN: L45203MH2008PLC178061

Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ended 31st December, 2020

	/ · ··· ==									
			Standalon	ie	С	Consolidated				
Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	Quarter ended 31/12/2019	Quarter ended 31/12/2020	Nine Months ended 31/12/2020	Quarter ended 31/12/2019			
1	Total Income from Operations (net)	915.77	2,728.19	899.65	1,216.48	3,411.27	1,063.95			
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)			
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	309.27	1,090.31	375.19	(659.80)	(1,555.83)	(456.16)			
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	226.43	809.88	486.81	(724.33)	(1,806.48)	(329.61)			
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other									
	Comprehensive Income (after tax)]	224.86	805.17	486.89	(725.72)	(1,810.64)	(329.29)			
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹ 5/- Per Share)	546.32	546.32	546.32	546.32	546.32	546.32			
7	Earning Per Share (of ₹ 5/- each) (Not Annualised) : (in ₹) Basic & Diluted	2.07	7.41	4.46	(6.63)	(16.53)	(3.02)			

### Notes:

 The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12th February, 2021. 2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website www.kesarinfra.com

Place: - Mumbai Date:- February 12, 2021

For KESAR TERMINALS & INFRASTRUCTURE LTD. H R Kllachand **Executive Chairman** DIN 00294835

## CLASSIC ELECTRICALS LIMITED.

REGD. OFFICE:: 1301, 13TH FLOOR, TOWER -B , PENINSULA BUSINESS PARK, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL (W) MUMBAI 400 013 Tel . 022-3003 6565 CIN No .: L25209MH1985PLC036049 | É Mail : info.roc7412@gmail.com

Statement of Standalone unaudited Financial Results for the quarter/Nine months ended 31/12/2020 Three months Three months **Particulars** (31/12/2020) (31/12/2019) (31/12/2020) (Refer Notes Below) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total income from operations (net) 422.14 448.80 27.72 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417.48 17.43 Net Profit / (Loss) for the period (before Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417.48 17.43 Net Profit / (Loss) for the period (after Tax) after Exceptional and/or Extraordinary Items) 411.84 417.48 17.43 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax) 411.84 417.48 17.43 Equity Share Capital (Face Value of the Share Rs 10/- Each) 148.52 148.52 148.52 Reserve excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earnings per share (of Rs. 10 /- each) (For continuing and discontinued operations)

(a) Basic

PLACE .: MUMBAI

DATED: 12.02.2021

Diluted

1). The above is an extract of detailed format of quarterly/annual results for the quarter/Nine months ended 31st December, 2020 filed with Stock Exchange under regulation - 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the company's website, www.classicelectricals.co.in

FOR CLASSIC ELECTRICALS LIMITED **SUNIL HIRJI SHAH** 

DIRECTOR DIN No. 02775683

27.73 27.73

Andheri (E). Mumbai 400093, Maharashtra, India CIN NO: L23201MH1983PLC030372



STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020

_							
Sr. No.	Particulars		Quarter Ended Sept 30 2020	Quarter Ended Dec 31 2019	Nine Months Ended Dec 31 2020	Ended Dec 31 2019	Year Ended March 31 2020
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	16,987	16,837	11,110	41,712	40,303	49,521
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax, Exceptional and/or						
-	Extraordinary Items)	1,009	982	611	1,718	1,676	1,873
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	1.009	982	611	1.718	1.676	1.873
7	Net Profit/(Loss) for the period	1,003	302	911	1,/10	1,0/0	1,0/3
7.	after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	756	738	471	1.286	1.420	1,556
5. 6.	the period [Comprising Profit/(Loss) for the period(after tax) and Other	760	740	481	1,299		1,581
7.	Equity Share Capital	2,549	2,549	2.549	2,549	2,549	2,549
8.	Reserves (excluding Revaluation Reserve as per the Balance Sheet of Previous accounting year)	20,295		19,248	•	19,248	19,378
	Earnings Per Share (FV of Rs. 5/- each) Basic and Diluted (INR)	1.48	1.45	0.92	2.52	2.79	3.05

 The above Unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2021.

2. In view of the COVID - 19, based on internal and external information upto the date of approval of current quarter and nine months unaudited financial results and current indicators of future economic conditions, the company has made an assessment of the recoverability and carrying values of its assets comprising property, plant and equipment, Trade Receivables, Inventory, other current and non-current assets and ability to pay its liabilities as they become due and effectiveness of internal financial controls, and has concluded that there are no material impact or  $adjust ments \, required \, in \, the \, financial \, results \, for \, the \, quarter \, and \, nine \, months \, ended \, December \, 31, 2020.$ However, the impact assessment of COVID-19 is a continuing process and accordingly the impact may be different

from that estimated as at the date of approval of these financial results. The Company will continue to monitor any

material changes to future economic conditions 3. The rent concessions received as a result of COVID - 19, Global Pandemic, for the quarter and nine months ended Dec 31, 2020 have not been accounted as a lease modification as per the ammendment issued by the MCA to Ind AS 116-Leases on July 24, 2020.

4. The above is an extract of the detailed format for quarterly and Nine months ended financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of Financial results are available on stock exchanges websites (www.bseindia.com and www.nseindia.com).

Figures for the previous year/quarter have been regrouped/rearranged, wherever necessary.

By Order of the Board For GP Petroleums Ltd

Dated - February 12, 2021

Sd/-Ayush Goel

Kavalgaon

## THE RAVALGAON SUGAR FARM LIMIT

Registered Office: P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA.

CIN - L01110MH1933PLC001930.

**Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter** and Nine months ended December 31, 2020

(Rupees in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2020	Quarter Ended (Unaudited) 30.09. 2020	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2019	Nine Months Ended (Unaudited) 31.12. 2020	Nine Months Ended (Unaudited) 31.12. 2019	Year Ended (Audited) 31.03. 2020
1)	Total Income from operations (net)	181.88	125.08	267.57	368.31	805.60	1,098.01
2)	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(352.26)	(421.17)
3)	Net Profit / (Loss) for the period before tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(427.13)	(458.22)
4)	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
5)	Total Comprehensive Income for the Period						
	[Comprehensive Profit / Loss Income for the period						
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 50/- each)	34.00	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Balance Sheet	-	-		-		556.84
8)	Earnings Per Share (of Rs. 50/- each)						
	(for continuing and discontinued operations) -						
	Basic	(201.26)	78.85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)
	Diluted	(201.26)	78.85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)

### Notes:

- 1. The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held on 12th February, 2021 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- 2. During the guarter ended 31st December, 2020, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- 3. The above results for guarter and nine months ended on 31st December, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1st April, 2017, the Company has first time adopted Ind AS with a transition date of 1st April, 2016.
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 5. Exceptional items during year ended 31st March.2020 represents- a) interest paid on Sugar Cane Purchase Tax and previous arrears under Bombay Sales Taxes and Sugar Cane Purchase Tax, under Amnesty scheme declared by the Maharashtra Government. b) Write back amounting to Rs.37.82 lakhs payable to state government (initially recognised as liability).
- 6. Excess provision for Taxation amounting to Rs.186.86 lakhs ( MAT credit entitlement of Rs.1.03 crores ) for AY 2019-20 accounted in quarter ended 30th September, 2020.
- The company had two reportable segments in the form of sugar and confectionery. But the sugar factory was not operating since FY 2013-14. It was subsequently sold during the second quarter of FY 2018-19 Similarly the candy sugar plant has not been in operation since FY 2004-05 and this was sold during the third quarter of FY 2018-19. In view of these sales, separate segmented results are not given.
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary
- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.ravalgaonindia.com). For The Ravalgaon Sugar Farm Limited

Place: MUMBAI Date: 12th February, 2021 Harshavardhan B. Doshi Chairman & Managing Director

### Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate, Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L28920MH1970PLC014746 Extract of Standalone Financial Results (Provisional) for the Quarter/Nine Months ended 31st December, 2020 (Rs. in Lakhs) Quarter Nine Months No. ended ended 31.12.2020 31.12.2020 31.12.2019 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) 2,035.94 4,853.57 2,363.34 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (39.37)(212.11) 4.63 (before Tax and Exceptional items) 3 Net Profit/(Loss) for the period (212.11)(39.37)4.63 before Tax (after Exceptional items) 4 Net Profit/(Loss) for the period after (31.71)(154.17)7.89 5 Total Comprehensive Income for the (31.71)(154.17)7.89 period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6 Equity Share Capital 1,098.24 1,098.24 1,098.24 7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited 3,033.17 Balance Sheet of the Previous Year 31.03.2020 8 Earnings Per Share (of Rs. 10/each) (for continuing and discontinued operations) -(0.29)(1.40)1. Basic 0.07 2. Diluted (0.29)

REMI EDELSTAHL TUBULARS LIMITED

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com On Behalf of Board of Directors

(Rishabh R. Saraf) Mumbai February 12, 2021 **Managing Director** 

REMI SALES AND ENGINEERING LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate,

Goregaon (East), Mumbai-400 063

CIN: L31100MH1980PLC022314

Extract of Standalone Financial Results (Provisional) for the quarter ended

31st December, 2020

Quarter

3,910.28

193.52

193.52

141.66

112.45

57.02

24.84

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly

Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com

**Particulars** 

1 Total Income from Operations

2 Net Profit/(Loss) for the period

(before Tax and Exceptional items) 3 Net Profit/(Loss) for the period

before Tax (after Exceptional items)

4 Net Profit/(Loss) for the period after

5 Total Comprehensive Income for the

period [Comprising Profit/(Loss) for

the period (after tax) and Other

Comprehensive Income (after tax)]

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the Previous Year

and on the Company website at www.remigroup.com.

7 Reserves (excluding Revaluation

8 Earnings Per Share (of Rs. 10/-

tax (after Exceptional items)

6 Equity Share Capital

31.03.2020

each)-

Mumbai

1. Basic

2. Diluted

12th February, 2021

No

### February 12, 2021 **Executive Director**

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed

with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other

Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly

Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com

REMI PROCESS PLANT AND MACHINERY LIMITED

Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate,

Goregaon (East), Mumbai-400 063

CIN: L28920MH1974PLC017683

Extract of Standalone Financial Results (Provisional) for the Quarter/Nine

Months ended 31st December, 2020

ended

31.12.2020

714.34

58.00

58.00

58.71

73.41

176.00

3.34

3.34

**Particulars** 

1 Total Income from Operations

2 Net Profit/(Loss) for the period

3 Net Profit/(Loss) for the period

4 Net Profit/(Loss) for the period after

5 Total Comprehensive Income for

6 Equity Share Capital

ued operations) -

31.03.2020

1. Basic

Mumbai

(Rs. in Lakhs)

Nine Months

ended

31.12.2020

9,421.16

4,434.13

Qurter

ended

(Unaudited) (Unaudited) (Unaudited)

3,108.52

80.47

80.47

56.23

54.94

57.02

9.86

9.86

By the order of the Board

(Sandeep Kasera)

**Whole Time Director** 

For REMI SALES AND ENGINEERING LTD.

**31.12.2020** 31.12.2019

2. Diluted

(before Tax and Exceptional items)

before Tax (after Exceptional items)

the period [Comprising Profit/(Loss)]

for the period (after tax) and Other

Comprehensive Income (after tax)]

Reserves (excluding Revaluation

Reserve) as shown in the Audited

Balance Sheet of the Previous Year

each) (for continuing and discontin-

and on the Company website at www.remigroup.com

8 Earnings Per Share (of Rs. 10/-

No.

(Rs. in Lakhs)

ended

31.12.2019

656.33

73.94

73.94

56.85

61.63

176.00

3.23

3.23

(Comprising Profit/ (loss) for the period after tax and

Other Comprehensive Income after tax)

Earnings Per Share (of Rs.10/- each)

rodium;

Rodium Realty Ltd.

Total income from operations

Equity share capital

Basic

Diluted

Basic

Diluted

Notes:

Net profit / (loss) for the period before tax

COMPREHENSIVE INCOME AFTER TAX)

audited Balance Sheet of the previous year

(of Rs.10/- each) (Refer note 4)

(of Rs.10/- each) (Refer note 4)

12th February 2021.

Place: Mumbai

Date: 12.02.2021

Earnings per share (before extraordinary items)

Earnings per share (after extraordinary items)

Net profit / (loss) for the period after tax

**Particulars** 

Total Comprehensive Income for the period (COMPRISING

Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the

4. Earnings per share for the interim period is not annualised.

PROFIT FOR THE PERIOD AFTER TAX AND OTHER

(for continuing and discontinued operations)

Equity Share Capital

a) Basic

b) Diluted

Quarter | Nine Months | Quarter

ended

31.12.2020

(Unaudited) (Unaudited)

1,865.89

95.96

95.96

92.24

102.15

176.00

5.24

On Behalf of Board of Directors

(Rishabh R. Saraf)

1,959.51

REMI ELEKTROTECHNIK LIMITED Regd. Office: Remi House, Plot No. 11, Cama Industrial Estate. Goregaon (East), Mumbai-400 063 CIN: L51900MH1988PLC047157

Extract of Standalone Unaudited Results (Provisional) for the quarter

ended		ended 31s	31st December, 2020					
Lakhs)					(Rs. in Lakhs)			
Vionths	SI		Quarter	Nine Months	Corresponding			
ded	No	i.	ended	ended	3 Months ended			
2.2020			31.12.2020	31.12.2020	31.12.2019			
udited)			(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			
,421.16	1	Total Income from Operations	3,283.25	7,620.96	2,617.99			
559.86	2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional		737.76	195.03			
559.86 427.47	3	items)  Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional		737.76	195.03			
727.77		items)						
397.47	4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)		558.15	138.42			
57.02	5	for the period [Comprising Profit/ (Loss) for the period		560.15	133.59			
,434.13		(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]						
	6	Equity Share Capital	486.50	486.50	486.50			
74.97 74.97	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the Previous Year 31.03.2020			9,278.42			
Its filed I Other	8	each)-		44 4-	0.05			
larterly lia.com		1. Basic	3.33					
iia.com		2. Diluted	3.33	11.47	2.85			

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and on the Company website at www.remigroup.com.

On Behalf of Board of Directors

(V. C. Saraf) Mumbai, February 12, 2021 **Chairman & Managing Director** 

## जाहीर नोटीस

या जाहीर नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. सौ. गलाब जगदिश जोशी, रा. ४९७, औदंबर, सागरशेत, तामतलाव, वसई (प), ता वसई, जि. पालघर ४०१ २०१ हयांनी त्यांच्या मालकीची गावमौजे धोवली ता. वसई, जि. पालघर येथील स.नं.४५ हि.नं.८ क्षेत्र हे. आर ०-०३-०० ही जमीन मिळकत व त्यावरील घर नं . ४९७ अशी मिळकत निर्विवाद. वोजाविरहित आहे अशी ग्वाही देऊन ती माझ्या अशीलांना कायमस्वरूपी विकत देण्याचा प्रस्ताव दिला आहे . तरी सदर मिळकतीवर सौ. गुलाब जगदिश जोशी हयांच्या व्यतिरिक्त कोणत्याही इसमाचा वा संस्थेचा गहाण, दान, कुळ, दावा, वारसा, वहीवाट, कब्जा व अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध असेल तर तो त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत हितसंबंधाच्या व हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल अश्या कायदेशीर पुराव्यासकट आपली लेखी हरकत खालील पत्यावर सादर करावी अन्यथा कोणाची काहीच हरकत नाही व हरकत हक्क असल्यास ती सोडून देण्यात आली आहे. असे समजून सदर मिळकत अगदी निर्विवाद बोजाविरहीत आहे असा दाखला देण्यात येईल व माझे अशिल सदर मिळकतीचा खरेदी व्यवहार पर्ण करण्यास मुक्त असतील हयाची नोंद घ्यावी .

अँड. आल्बर्ट पी. डाकरे फ्लॅट नं . एफ /००१. तळमजला, एन.जी. सुरतवाला कॉम्पलेक्स को. ऑप. हो. सोसा. लि., कचेरी रोड ता. वसई, जि. पालघर

# SERVOTEACH INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 502 Triveni Krupa, Carter Road No.3, Opp. Amabaji Mata Temple, Borivali - East, Mumbai - 400 066. Email: Info@servotech-india.com CIN - L28933MH1994PLC081857

Statement of Un-audited Standalone Financial Results for the

Quarter & Nine Months en	ded 31st E	ecember,	2020	(₹In Lakhs
PARTICULARS	Quarter Ended	Quarter Ended	9 Months Ended	Year Ended
(Refer Notes Below)	31.12.2020		0.11.2.2020	31.03.2020
1	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations			-	2
• • • • • • • • • • • • • • • • • • • •	(4.82)	(1.56)	(6.75)	(11.83)
I was a second of the second o				
	(4.82)	(1.56)	(6.75)	(11.83)
` ' ·				
` ' ' '	(4.82)	(1.56)	(6.75)	(11.83)
•				
	-	-	-	_
		422.96	422.96	422.96
STOCK CONTROL OF STATE OF STAT	-	-	-	-
• • • • • • • • • • • • • • • • • • • •				
	-	-		_
	, ,	, ,	, ,	(0.03)
b) Diluted	(0.01)	(0.00)	(0.02)	(0.03)
	PARTICULARS (Refer Notes Below)  Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share capital	PARTICULARS (Refer Notes Below)  Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share capital Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- a) Basic (0.01)	PARTICULARS (Refer Notes Below)  Total income from operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items) Notal Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax)) and other Comprehensive Income (after tax)] Equity Share capital Reserve (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year Earning per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)- a) Basic (Quarter Ended 31.12.2020 31.12.2019 (4.82) (1.56)	PARTICULARS (Refer Notes Below)    Total income from operations   Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)   Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   Total Comprehensive Income for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)   Equity Share capital   A22.96   A22.

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results of 3rd Quarter and Nine months ended 31st December,2020 filed with Bombay Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing, Obligations and disclosure Requirments) Regulations, 2015. and the same is available on the website of the Bombay Stock Exchange (URL of the filing - BSE: www.bseindia.com/ Company Website: - www.servotechengineering.in.) By order of the Board

Servoteach Industries Limited

Radheshyam Lahoti Place: Mumbai Managing Director-(DIN-00755363) Date: 12/02/2021

PICICI Bank	शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बैंक लि., तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३
	गहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा नि लिलाव
	(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा)

स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सुचना सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या तरत्दीनुसार स्थावर मालमत्तेचा ई-लिलाव विक्री सूचना.

सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कंजदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असून, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बैंक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे'' ''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

अ. क्रं.	कर्जदाराचे/सह. कर्जदाराचे/ हमीरदाराचे नाव/ कर्ज खाते क्रमांक	काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मतेचा तपशील	येणेवाकी रक्कम र	आरक्षित मूल्य (रूपयात) इसारा अनीमत देव (रूप्यात)	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
(अ)	(बी)	(सी)	(ভী)	(ई)	(एफ)	(जी)
1.	श्रीमती सोनम बानो (कर्जदाराचे) श्री मोहम्मद सलील वारसी (सह- कर्जदाराचे)	पलॅट क्रमांक ७०३, ७वा मजला, इमारत १०, मोहन ग्रीन बूह्स, मंजारली गाव, पाईपलाईन रोड, मंजारली, बदलापुर पश्चिम,	₹ ३५,१०, ०१३/- (दि.	₹ ₹७,००, ०००/-	फेब्रुवारी २३,२०२१ दुपारी ०२:०० ते	मार्च ०९, २०२१ सकाळी
	LBKLY00002907907	ठाणं- ४२१५०३. मोजमापित क्षेत्र ५६.८८ चौरस मीटर	फेब्रुवारी ०८, २०२१ पर्यंत)	₹ ₹,७०,	०५:०० त संध्याकाळी ०५:०० पर्यंत	११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक- (https://disposalhub.com) में. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, या लिलाव एजन्सीच्या वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. मार्च ०८, २०२१** रोजी **संध्याकाळी ५.००** पूर्वी एकूण थकबाकी आणि पढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) आयसीआयसीआय बैंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्स, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा), दि. मार्च ०८, २०२१ रोजी द्. ०२.०० वाजणेपुर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमुद वेबसाईटमार्फत दि. मार्च ०८, २०२१ रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे 'भरल्याच्या पुराव्यासाठी बेंक पोचसह – डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकृत निविदा दस्तावेजाची प्रत आयसीआयसीआय बेंक लिमिटेड, तळ मजला, ट्रान्स ट्रेड सेंटर, फ्लोरल डेक प्लाझा जवळ, सीप्झ, एमआयडीसी, अंधेरी- पू., मुंबई- ४०००९३ येथे दि. मार्च ०८, २०२१ रोजी संध्याकाळी ५,०० वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृत/वर्गीकृत बँकेकडील डीडी/पीओ "आयसीआयसीआय बँक लिमिटेड यांच्या नावे मुंबई येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला ७३०४९१५५९४/८२९१९८७६५ वर किंवा में: नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड ९७१००२९९३३/ ९८१०० २९९२६/ ०१२४४२३३९३३ वर संपर्क करा. कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी १. नेक्सझेन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड

यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटीकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s.

दिनांक : फेब्रुवारी १२, २०२१

प्राधिकृत अधिकारी आयसीआयसीआय बँक लिमिटेड,

BHARAT AGRI FERT & REALTY LTD Regd Office : Hubtown Solaris, 301, N.S.Phadke Marg, Andheri-East, Mumbai - 400069 • CIN- L24100MH1985PLC036547

EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER, 2020

	Standalone Results							
Particulars		Quarter ende	d	Nine Mon	ths ended	Year ended		
randano	31/12/2020	30/9/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2019	31/3/2020		
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	<b>Un-Audited</b>	Un-Audited	Audited		
Total Income from Operations (net)	393.32	728.08	321.25	2219.46	1708.40	2373.86		
Net Profit / (Loss) for the period	800000000000000000000000000000000000000	21275/200	2548000000000	0.0000000000000000000000000000000000000	W19000	THOMOUNDHUSE:		
(before Tax and Exceptional items)	(262.48)	78,99	(255,57)	(289.74)	(513.62)	(696.42)		
Net Profit / (Loss) for the period	Conserved A		инжей	on troused	19070339	V-0.01453900		
(before Tax and after Exceptional items)	(262.48)	78.99	(255.57)	(289.74)	(513.62)	(696.42)		
Net Profit / (Loss) for the period after tax	(262.48)	80.04	(255.22)	(293.59)	(512.47)	(696.05)		
Total Comprehensive Income for the period								
(Comprising Profit/ (loss) for the period after tax and Other								
Comprehensive Income after tax)	(262.48)	80.04	(255.22)	(293.59)	(512.47)	(690.58)		
Equity Share Capital	528.55	528.55	528.55	528.55	528.55	528.55		
Earnings Per Share (of Rs.10/- each)								
(for continuing and discontinued operations)								
a) Basic	(4.97)	1.51	(4.83)	(5.55)	(9.70)	(13.17)		
b) Diluted	(4.97)	1.51	(4.83)	(5.55)	(9.70)	(13.17)		
			Consolidat	ed Results		A835 - 15542		
Particulars	1	Quarter ende	d	Nine Mon	ths ended	Year ended		
1 of troutes o	31/12/2020	30/9/2020	31/12/2019	31/12/2020	31/12/2019	31/3/2020		
	Un-Audited	Un-Audited	Un-Audited	<b>Un-Audited</b>	<b>Un-Audited</b>	Audited		
Total Income from Operations (net)	393.32	728.08	321.25	2219.46	1708.40	2373.86		
Net Profit / (Loss) for the period	Service Servic		Anna Anna Anna Anna	Andrew Countries		200000000000000000000000000000000000000		
(before Tax and Exceptional items)	(255.02)	81.55	(210.92)	(279.72)	(468.97)	(651.76)		
Net Profit / (Loss) for the period	Amount	fi was	ON OWNER DA	Acres Acres 6	TIPANCORPO			
(before Tax and after Exceptional items)	(255.02)	81.55	(210.92)	(279.72)	(468.97)	(651.76)		
Net Profit / (Loss) for the period after tax	(255.02)	82.60	(210.57)	(283.57)	(467.82)	(651.39)		
Profit (Loss) after tax and share of profit (loss)			4001-000-00	A. OTHER MANAGEMENT AND ADDRESS OF THE PARTY		- Total Control Control		
of associate concerns	(7.46)	(5.01)		(12.05)	950	2.03		
Total Comprehensive Income for the period		- Louis La						
- P.R.는 4명 G. G. 2012 - 4, 2012 - 4, 2012 - 1, 2013 - 1, 2013 - 2, 2013 - 2, 2013 - 2, 2014 - 2				1		1		

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com) The above un-audited results for the guarter and nine months ended December 31, 2020 have been reviewed by the Audit

(4.97)

(4.97)

(262.48)

528.55

77.59

528.55

1.47

1.47

(210.57)

528.55

(3.98)

(3.98)

committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2021. 2 The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever considered necessary. For and on behalf of the Board of Directors

KANTILAL N. JETHWA Date: 12/02/2021 **DIRECTOR & CFO** 

EXTRACT OF STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

**NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2020** 

0.03

1.23

324.79

1,259.05

0.01

0.01

0.01

0.01

available on the stock exchange websites (www.bseindia.com) and Company's website (www.rodium.net.in)

133 of the companies Act, 2013 and other recognised accounting practices And policies to the extent applicable.

RODIUM REALTY LIMITED

STANDALONE

Quarter | Nine Months | Quarter |

ended

(166.64)

(163.04)

324.79

1,259.05

(5.13)

(5.13)

(5.13)

(5.13)

ended

672.21

(23.92)

(24.62)

(24.26)

324.79

938.11

(0.76)

(0.76)

(0.76)

31/12/2020 31/12/2020 31/12/2019 31/12/2020 31/12/2020 31/12/2019

Unaudited Unaudited Unaudited Unaudited Unaudited

ended

529.35

28.19

(2.86)

(1.66)

324.79

1,254.78

(0.09)

(0.09)

(0.09)

(0.09)

PUBLIC NOTICE Notice is hereby given that

ईमेल आयडी slate0552@gmail.com

जाहीर सूचना यादारे सचना देण्यात येते की. आमचे

अशिल हे रॉकी बॅस्टवे रॉड्रीक्स

यांच्याकडून फ्लॅट क्र. ८०५ चे मालक

म्हणन सदर फ्लॅट क्र. ८०५ च्या

संदर्भातील शेअर प्रमाणपत्र क्र. १८ सह

मोजमापित अंदाजे ३४६ चौ. फू. चटई

क्षेत्राच्या फ्लॅट क्र. ८०५, ८ वा मजला,

ॲक्वाजेम टॉवर - २ टेनंटस को-

ऑपरेटिव्ह सोसायटी लि. सी.एस. क्र

१/३७८, माझगांव विभाग, नेसबिट रोड,

माझगांव मुंबई : ४०००१० च्या

संदर्भातील हक्त संपादित करण्यास

इच्छुक आहेत आणि त्यामळे त्या

संदर्भातील मालकांचे नामाधिकार

तपासण्याचे आम्हाला स्चित केले आहे.

सर्व आणि/किंवा कोणत्याही व्यक्ती,

व्यक्तींचे उपरोक्त नमुद मिळकत

आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागावर

वारसा, गहाण, ताबा, विक्री, भेट.

भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त

परवाना, निर्वाह, सुविधाधिकार आणि,

किंवा कोणत्याही स्वरूपातील कोणतेही

दावे असल्यास. त्यानी ते खालील नमद

पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकारांकडे लिखित

स्वरूपात सदर तारखेपासून १५

दिवसांच्या आत कळविणे आवश्यक

आहे. अन्यथा अशा दावे/दाव्यांच्या

संदर्भाशिवाय विक्री प्रक्रिया पूर्ण केली

जाईल आणि असे दावे असल्यास ते

त्यागित आणि/किंवा अभित्यागित

आणि/किंवा सोइन दिले असे समजले

स्लॅटेवाला ॲण्ड कं

१८४ मोदी स्टिट, भारीया हाऊस

५ वा मजला. फोर्ट मार्केट

मुंबई - ४०० ००१

(467.82)

528.55

(8.85)

(8.85)

( ₹ in Lacs) Except EPS

CONSOLIDATED

Quarter | Nine Months Quarter

ended

821.73

(197.62)

(170.08)

(166.48)

324.79

1,254.78

(5.24)

(5.24)

(5.24)

(5.24)

(27.04)

(27.74)

(27.37)

324.79

938.11

(0.85)

(0.85)

(295.62)

528.55

(5.59)

(5.59)

(643.89)

528.55

(12.32)

(12.32)

जातील.

MR. CHETAN RAMANLAL TANK who was a member of the OSHIWARA IND. CENTRE PREMISES CO-OP SOCIETY LTD., having address at OPP. OSHIWARA BUS DEPOT NEW LINK ROAD, GOREGAON W. MUMBAI 400104, had passed away on 29/04/1996, without making any nomination. The deceased member was the owner of a UNIT No. A-118 1" FLOOR, in the building known as OSHIWARA IND. CENTRE PREMISES CO-OP, SOCIETY LTD. belonging to the society and was issued shares no. 511 to 520 by the society against the said unit. MRS. SHARDA RAMANLAL TANK being one of the legal heirs of the deceased have made an application for transfer of shares and interest held by the deceased member to her joint names We hereby invite claims or objections from any other heir/s or claimant/s to the transfer of shares and interest held by the deceased member to the name of MRS. SHARDA RAMANLAL TANK within a period of 14 days from

Date: 12.02.2021

**Corporate Office / Registered Office** 401, 402/501 X Cube, Plot #636, Opp. Fun Republic Theater, T.: +91-22-42310800 F.:+91-22-42310855 Off Link Road, Andheri West, Mumbai - 400 053, India. E.: info@rodium.net W.: www.rodium.net

(0.85)publications of this notice to be (0.85)registered with the society at Oshiwara Ind. Centre Premises Co-1. The above results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their Meeting held on op. Society ltd., with documentary proofs and/or evidences in support of their claims, if no claims are received 2. The above is the extract of the detailed format of standalone financial results for the quarter and nine months ended 31st December within the stipulated period, the 2020 filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) society shall be free to transmit the Regulations, 2015. The full format of the Standalone Financial Results for the quarter/nine months ended 31st December, 2020 are share and interest held by the deceased member to the name of the 3. This statement has been prepared in accordance with companies (Indian Accounting Standards) rules 2015 (Ind AS), prescribed u/s aforesaid heirs by following the procedure laid down under bye laws. For and on behalf of Deepak Chheda The OSHIWARA IND. CENTRE Chairman & Managing Director PREMISES CO-OP, SOCIETY Ltd. DIN: 00419447 Hon. Secretary Place: MUMBAI

Ravalgaon

# THE RAVALGAON SUGAR FARM LIMITED

Registered Office: P.O. RAVALGAON 423108 TALUKA MALEGAON, DISTRICT NASIK, MAHARASHTRA. CIN - L01110MH1933PLC001930.

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine months ended December 31, 2020

Sr. No.	Particulars	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2020	Quarter Ended (Unaudited) 30.09, 2020	Quarter Ended (Unaudited) 31.12. 2019	Nine Months Ended (Unaudited) 31,12, 2020	Nine Months Ended (Unaudited) 31.12.2019	Year Ended (Audited) 31.03. 2020
1)	Total Income from operations (net)	181.88	125.08	267.57	368.31	805.60	1,098.01
2)	Net Profit / (Loss) for the period (before						
	Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(352.26)	(421.17)
3)	Net Profit / (Loss) for the period before tax	7536060348	100000000000000000000000000000000000000	TOTAL COLOR	5404-01040-040	500 AND (U.S.)	200100110000
50	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	(133.24)	(104.87)	(380.50)	(427.13)	(458.22)
4)	Net Profit / (Loss) for the period after tax						
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
5)	Total Comprehensive Income for the Period						
	[Comprehensive Profit / Loss Income for the period	BROCKSON	100000000	80500000	984-1945-144	20000000000000000000000000000000000000	995055-55S
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(136.86)	53.62	(103.44)	(193.64)	(425.71)	(456.80)
6)	Equity Share Capital (Face value of Rs. 50/- each)	34.00	34.00	34.00	34.00	34.00	34.00
7)	Reserves (excluding Revaluation Reserve)						
	as shown in the Balance Sheet	13		- 1		8	556.84
8)	Earnings Per Share (of Rs. 50/- each)						
	(for continuing and discontinued operations) -	GENERAL STATE	Mac regions	800004990	F502 (2000)	V/40/30/5/2015/05	7943/78072073
	Basic	(201.26)	78,85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)
	Diluted	(201.26)	78.85	(152.12)	(284.77)	(626.04)	(671.76)

Notes:

- The above Unaudited Standalone Financial Results have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at it's meeting held. on 12th February, 2021 and have been subjected to limited review by the Statutory Auditors.
- During the quarter ended 31st December, 2020, no investor complaints were received and no complaint was pending at the beginning and at the end of the period.
- The above results for quarter and nine months ended on 31st December, 2020 have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 (Ind AS), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. Beginning as on 1stApril, 2017, the Company has first time adopted IndAS with a transition date of 1stApril, 2016.
- This statement is as per regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 5. Exceptional items during year ended 31st March, 2020 represents- a) interest paid on Sugar Cane Purchase Tax and previous arrears under Bombay Sales Taxes and Sugar Cane Purchase Tax, under Amnesty scheme declared by the Maharashtra Government. b) Write back amounting to Rs.37.82 lakhs payable to state government (initially recognised as liability).
- Excess provision for Taxation amounting to Rs.186.86 lakhs ( MAT credit entitlement of Rs.1.03 crores ) for AY 2019-20 accounted in quarter ended 30th September, 2020.
- 7. The company had two reportable segments in the form of sugar and confectionery. But the sugar factory was not operating since FY 2013-14. It was subsequently sold during the second quarter of FY 2018-19 Similarly the candy sugar plant has not been in operation since FY 2004-05 and this was sold during the third quarter of FY 2018-19. In view of these sales, separate segmented results are not given.
- The figures of the previous periods quarter/year have been regrouped/rearranged/recasted wherever considered necessary.
- 9. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange and the Company (www.ravalgaonindia.com). For The Ravalgaon Sugar Farm Limited

Place: MUMBAI Date: 12th February, 2021

Harshavardhan B. Doshi Chairman & Managing Director

epaper. freepress journal in